

**महाराष्ट्र शासन**  
**पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक ग्रापाधो-११०८/प्र.क्र.१०२/पापु-०७**  
**मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दिनांक १८ ऑगस्ट, २००८**

- वाचा:** १) शासन पत्र क्र.आरएसपीएमयु /टीए/टीएसपी/पापु-११, दिनांक १ जुन, २००४.  
 २) शासन निर्णय, पा.पु.व स्व.वि., क्र.ग्रापाधो-११०८/ प्र.क्र.६२/ पापु-०७, दि.१८ जून, २००८

**प्रस्तावना:**

संदर्भ क्र.१ येथील पत्रान्वये जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पासाठीच्या तांत्रिक सेवा पुरवठादार संस्थांच्या नोंदणीसाठी किमान पात्रता व अनुभव तसेच नोंदणीसाठीचे नियम याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत.

२. संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णयान्वये, जलस्वराज्य प्रकल्पासह ग्रामीण पाणी पुरवठाच्या अन्य कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणा-या पाणी पुरवठा योजनांसाठी तांत्रिक सेवा पुरवठादारांना योजनेच्या नियोजन, संकल्पन, अंदाजपत्रक व आराखडे व प्रकल्प व्यवस्थापन व तांत्रिक पर्यवेक्षणासाठी देण्यात येणा-या योजनेच्या एकुण किमतीच्या अनुक्रमे २ व ५ टक्के शुल्काची / प्रशासकीय खर्चाची पुर्नरचना करण्यात आली आहे.

३. संदर्भ क्र.१ येथील पत्रान्वये विहित केलेले निकष पूर्ण करणारे तांत्रिक सेवा पुरवठादार उपलब्ध होत नसल्याने जिल्हा स्तरावर या तांत्रिक सेवा पुरवठादारांचे पॅनल तयार करण्यात अडचणी निर्माण होत असल्याची बाब निर्दर्शनास आली आहे. त्यामुळे तांत्रिक सेवा पुरवठादारांच्या निवडीचे निकष सुधारण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय:**

प्रस्तावनेत नमूद केलेल्या बाबी विचारात घेता ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमांतर्गत महाजल (किमान गरजा कार्यक्रम), केंद्र पुरस्कृत वर्धितवेग ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम (ARWSP) सर्व बाह्य अर्थसहाय्यीत प्रकल्पांतर्गत (जलस्वराज्य प्रकल्पासह) राबविण्यात येणा-या ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी नेमण्यात आलेल्या तांत्रिक सेवा पुरवठादारांच्या निवडीचे निकष सुधारित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

२. व्यक्तिगत तांत्रिक सेवा पुरवठादारांची किमान अर्हता पुढीलप्रमाणे राहील.

अ.क्र.	प्रकार	पात्रता	निवडसुची शुल्क
१	व्यक्तिगत सल्लागार /व्यावसायिक / व सेवा पुरवठादार	(१) बी.ई. सिंहील (पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण) - १ वर्ष अनुभव (पाणी पुरवठा, पर्यावरण व स्वच्छता क्षेत्रातील) (२) डी.सी.ई. (पदवीका परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण) - २ वर्ष अनुभव (पाणी पुरवठा अथवा पर्यावरण व स्वच्छता क्षेत्रातील)	रु.३००/-

३. कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा यांनी जिल्ह्यातील प्रमुख वर्तमानपत्रामध्ये योग्य ती प्रसिद्धी देऊन उमेदवारांकडून अर्ज मागवावेत. प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या पात्रतेसंदर्भातील कागदपत्रांच्या तसेच पाणी पुरवठा योजनांच्या कामाच्या अनुभवासंदर्भातील छाननीअंती विहित निकष पूर्ण करणा-या उमेदवारांची ५० गुणांची तोंडी परिक्षा आयोजित करण्यात यावी. तोंडी परीक्षेमध्ये ६० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणा-या उमेदवारांना तांत्रिक सेवा पुरवठादार निवडसुची मध्ये घेण्यात यावे.

४. अशा रितीने निवडलेल्या तसेच जिल्ह्यातील अन्य तांत्रिक सेवा पुरवठादारांची (शासकीय तंत्रनिकेतन, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद, अभियांत्रिकी महाविद्यालय इत्यादी) एकत्रित जिल्हा निवड सुची तयार करण्यात यावी. ही सुची जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती कार्यालये, ग्रामपंचायत कार्यालये यांना कळविण्यात यावी.

५. जिल्ह्यामध्ये नोंदणी केलेल्या तांत्रिक सेवा पुरवठादारांना त्यांनी नोंदणी केलेल्या जिल्ह्यामध्येच काम करावे लागेल. या तांत्रिक सेवा पुरवठादारांना अन्य जिल्ह्यात काम करावयाचे असल्यास त्यांना त्या जिल्ह्यात नोंदणी करावी लागेल. त्यासाठी त्यांना त्या जिल्ह्यामध्ये पुन्हा पात्रतेसाठीच्या लेखी / तोंडी परिक्षा द्याव्या लागणार नाहीत.


६. जिल्हा निवड सुचीवर घेतलेल्या सर्व प्रकारच्या तांत्रिक सेवा पुरवठादारांसाठी जिल्हास्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यात यावी. या कार्यशाळेमध्ये तांत्रिक सेवा पुरवठादारांनी ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी अंदाज पत्रके, आराखडे, योजनांचे पर्यवेक्षण यासाठीची कार्यपद्धती त्यांना अवगत करून देण्यात यावी. योजनांचे अंदाज पत्रके, आराखडे तयार करीत असताना पाळावयाचे तांत्रिक निकष, कागदपत्रांची तयारी, ग्राम आरोग्य, पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचीचे कार्य याबाबतची तपशीलवार माहिती त्यांना देण्यात यावी. अशा रितीने कार्यशाळेत प्रशिक्षण घेतलेले तांत्रिक सेवा पुरवठादारच जिल्ह्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची कामे हाती घेण्यास पात्र ठरतील.

७. शासकीय निमशासकीय तांत्रिक सेवा पुरवठादारांव्यतिरिक्त अन्य सर्व तांत्रिक सेवा पुरवठादारांना एकावेळी १० पेक्षा जास्त ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची कामे हाती घेता येणार नाहीत. या योजनांपैकी जितकी कामे पूर्ण होतील, तितकीच जादा कामे त्यांना हाती घेता येतील. ज्या तांत्रिक सेवा पुरवठादारांना आता १० पेक्षा जास्त कामे देण्यात आलेली आहेत, अशा तांत्रिक सेवा पुरवठादारांना त्यांचेकडील कामे पूर्ण झाल्याशिवाय आणखी कामे देण्यात येऊ नयेत.

८. या व्यतिरिक्त, संदर्भ क्र.१ येथील शासन पत्रान्वये सेवाभावी संस्था, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतने व अन्य समकक्ष तांत्रिक सेवा पुरवठादार संस्था यांच्या पात्रतेसाठी विहित केलेल्या अटी त्याच राहतील.

९. उपरोक्त अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचे अधिकार शासनास राहतील. सदर आदेश तात्काळ लागू होतील.
१०. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००८०७२५१२५४१२००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(डॉ. राजन खोब्रागडे)  
सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

मा.मंत्री (पाणी पुरवठा व स्वच्छता ) यांचे खाजगी सचिव,  
 मा.राज्यमंत्री (पाणी पुरवठा व स्वच्छता) यांचे खाजगी सचिव  
 विभागीय आयुक्त (सर्व)  
 सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई  
 संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे  
 सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद  
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,  
 सर्व अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण  
 सर्व कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद  
 महालेखापाल, महाराष्ट्र -१ मुंबई (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता)  
 महालेखापाल, महाराष्ट्र -२ नागपूर (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता)  
 मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, नवी मुंबई  
 उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर  
 सर्व प्रादेशिक उपसंचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा  
 सर्व प्रादेशिक मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण  
 सर्व जिल्हा वरिष्ठ भूवेज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा  
 सर्व कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण  
 सर्व गट विकास अधिकारी, पंचायत समिती  
 नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई  
 वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,  
 ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई  
 मंत्रालयातील इतर सर्व विभाग,  
 पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील सर्व पर्यवेक्षीय अधिकारी व कार्यासने  
 निवडनस्ती, कार्यासन क्रमांक पापु-०७